

सबद यमन व सोपणा यांच्या संदर्भात करार

मी श्री./श्रीमती अंजनाबाई विठ्ठलराव
चाळ क्र. १८८ घेऊन को.ओ. हौसींग सोसायटी (अ)
सी.डी. अविंकर मार्ग काळाचोकी, पुणे - 400 033 चा भाग राखला क्र. १८८
व क्रमांक १८८ ते १८८ धारण करित असून प्रत्येक
एक एक कसूल करतो की,




मी यातील सर्व मजगूर मावून समाजवून घेऊन स्वेच्छेने सही करित आहे, की मी दिनांक 23.12.90 व 01.04.91 रोजी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होतो. ज्यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष - श्री. विठ्ठलराव वि. फनवट व मानद सचिव श्री. संतर लक्ष्म नारकर यांना सोसायटीच्या जागेचा विकास करण्यासाठी सर्व समासदांच्या संमतीने कार्य करण्यासाठी सर्व अधिकार देण्यात आले असून व्यवस्थापक समितीच्या वतीने त्यांनी घेतलेले निर्णय माझ्यावर तसेच माझे वारसदार व कुटुंबीय यांच्यावर बंधनकारक राहतील व त्याप्रमाणे माझ्यावर न्याय मावून घेईन असे मी प्रतिज्ञापूरवक सिद्धून देत आहे.


जरी मी दिनांक 23.12.90 व 01.04.91 रोजी झालेल्या सदरहू वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिलो नव्हतो तरीही मी माननीय अध्यक्ष व मानद सचिव यांनी व्यवस्थापक समितीच्या वतीने घेतलेल्या निर्णयाबाबत मी पूर्ण समझानी आहे.

2) सोसायटीच्या व्यवस्थापक समिती असे मान्य करित आहे की, खोली क्र. १८८ च्या मजगूर मजगूर व सोसायटीचा समसद आहे. त्यांग पर्यायी निवासी जागा देण्याविषयी म्हणून सोसायटीच्या मजगूर मजगूर फ्लॉट मालकी तत्वावर उपलब्ध करून देण्याच्या विकासक (डेव्हलपमेंट) कंपनीने बंधनकारक करितो की, वरील मजगूर मजगूर फ्लॉट घाडेकरू समासदांस राखून देण्याची जबाबदारी विकासक यांनी कसूल केले आहे. सदरहू मालकी फ्लॉट नकाराप्रमाणे सोसायटीच्या फ्लॉट मजगूर जप क्षेत्रफळाचा असेल.

3) मी कसूल करित आहे की, सोसायटीच्या व्यवस्थापक समितीने दिनांक 15.9.91 च्या निर्णयावर आदेश विकास करण्याचे संपूर्ण हक्क मे. अरिहत कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. सोसायटीच्या मजगूर मजगूर तरतूद करणार असून त्यांना देणा-या व्यवस्थापक समितीलाही मजगूर मजगूर.



विकासक विद्यमान समासदांना कोणत्याही खर्चाशिवाय (मिळवणी) 46 फूट विल्ट मजगूर मजगूर उपनिच/फ्लॉटची व्यवस्था करून देतील. सोसायटीच्या मजगूर मजगूर मजगूर मजगूर 46 डुकानांचे अखत्यारी 200 च्या मजगूर मजगूर 46 डुकानांचे फक्त तरतूद मिळवून घेऊन देतील.



Certified True Copy

26 APR 2019

RAKESH P. DOOA
B. Com., LL.B.
Advocate High Court,
Notary Government of India
8, Kondaji Bldg. No. 3,
Behind Tata Hospital, Parel,
MUMBAI-400 012.

100003/2019



हे पुरवणी वैयक्तिक झपथपत्र व जाहीरनामा, दिनांक च्या
 वैयक्तिक झपथपत्र व जाहीरनाम्याची पुरवणी (Supplement) म्हणून
 श्रद्धा को-ऑप-हीसिंग सोसायटी मर्यादित, प्लॉट क्रमांक १२५, परेल, शिवडी
 विभाग, मुंबई ४०००३३ आणि या सोसायटीचे पात्र सदस्य सही करीत आहे.

विकास नियंत्रण नियम, १९९१ च्या खाली अस्तित्वात असलेल्या झोपड-
 पट्टीच्या पुनर्विकास राजविण्याचा निर्णय दिनांक २३/१२/१९९० व १/४/१९९१ च्या
 सर्वसाधारण सभेत, पात्र सदस्य व सोसायटीने घेतला. झोपडपट्टी पुनर्विकास
 (S.R.D.) कमिटी किंवा योग्य अर्थो रिटीनी निश्चित केलेल्या सवलतीच्या किंमतीत
 आन. सी. सी. च्या फ्रेमवर बांधलेली स्वयंपूर्ण निवासी/व्यापारी गाळे प्राप्त
 करून घेण्याच्या सार्वजनिक उद्देश्याने योग्य पावले घेण्यात आली.

२. मे. रणजीत नाईक आर्किटेक्ट प्रा. लि. चे श्री. रणजीत नाईक यांच्या योग्य
 मार्गदर्शनाखाली (अ) आमदार श्री. सिताराम चि. घनढाट, अध्यक्ष (ब)
 श्री. डांकर लखू नारकर, मानद सचिव, यांच्या प्रामाणिक व श्रद्धेव असल्यामुळे
 झोपडपट्टी पुनर्विकास योजना (S.R.D.) कमिटीनी विकास नियंत्रण नियम च्या
 क्रमांक ३३(१०) व परिशिष्ट-४ च्या कलम १८ खाली सहाय्यक इंजिनियर (झोपडपट्टी
 सुधारणा) च्या लेटर ऑफ इंटेंट क्रमांक Dy. Chief Engineer (S.I.)/08/5
 दिनांक २०-७-१९९३ अन्वये २.०० इतकी तळपट्टी (F.S.I.) निर्देशांक माध्यम
 सादर करण्याचे निर्देश दिले व याकरिता पावले उचलण्यात आली.

३. तळपट्टी (F.S.I.) निर्देशांक २.५ पर्यंत मिळण्याची सुधारणा पुनर्विकास योजने
 फुट चटई (कारपेट) क्षेत्रफळाच्या ऐवजी २२५ चौ. फुट चटई (कारपेट)
 मिळण्याची आवश्यकता होती म्हणून सुधारित S.R.D. योजना, S.R.D. कमिटीकडे
 पुन्हा सादर करण्यात आली. S.R.D. कमिटीने सुधारित झोपडपट्टी पुनर्विकास योजना
 दिनांक ३०.११.१९९५ च्या सभेत माध्यम केली व वास्तुशास्त्रज्ञाला सुधारित जोडपत्र - १
 सादर करण्याचे निर्देश दिले व याकरिता पावले उचलण्यात आली.

सुधारित जोडपत्र - १
३०/११/९५

४. सोसायटी श्री: यांना खोली क्रमांक
 चाळ क्रमांक च्या कायदेद्वारे भाडेकरू या नात्याने आपला पात्र सदस्य
 मानित आहे. S.R.D. कमिटीने त्यांच्या ३०.११.१९९५ रोजीच्या सभेत सुधारित S.R.D.
 योजना माध्यम केल्याने, मालकी हक्क रूपाने २२५ चौ. फुट चटई क्षेत्रफळाच्या (कारपेट)
 स्वयंपूर्ण निवासी/व्यापारी सदनिका सदस्यांना विनामूल्य मिळतील.

५. या S.R.D. (झोपडपट्टी पुनर्विकास) योजनेचा विकास व बांधकाम, दिनांक १५-४-१९९१
 च्या सभेत उरल्याप्रमाणे, सोसायटीने मे. अरिहंत कंस्ट्रक्शन्स विकासकाने सोपविले
 आहे ते सर्व सदस्यांना माहित आहे.



३३
 २०/११/९५

ED BY 1

J.N. KHU



16] 234 चो फुट (कारपेट) क्षेत्रफळाची स्वयंपूर्ण निवासी/व्यापारी सबनिका सोसायटी आपल्या पात्र सदस्यांना वाटप करील.

9. अस्तित्वात असलेले सोसायटीच्या पात्र सदस्यांना पुनर्वसनाकरिता लागणारी निवासी/व्यापारी सबनिका बाजूला ठेवून, जे काही अतिरिक्त/जास्तीच्या सबनिका मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे बांधण्यात येतील, त्या सबनिका विकासकाला स्वतः किंवा एजंट मार्फत त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीला विकण्याचा एकमेव हक्क राहिल आणि यात सोसायटी किंवा सदस्य कसल्याही प्रकारचा अडथळा (objection) आणणार नाही/विरोध करणार नाही. बाजारात खुल्या विक्रीसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासी/व्यापारी सबनिका, ज्या इमारतीत राहतील त्या इमारतीच्या जागेचे S.R.D. (झोपडपट्टी पुनर्विकास) कमिटी किंवा योग्य अधिकाऱ्यांकडून मंजूरी मिळवून, पोट-झोपडपट्टी कराराने देण्यात सोसायटीला अग्रगण्य आल्यास, या इमारतीत सबनिका खरेदी करणे किंवा विकणे किंवा व्यक्तींना कसल्याही प्रकारच्या विशेष अटी व शर्ती न लावता सोसायटीच्या किंवा आपल्या सोसायटीचे सदस्य करून घेईल.


17. विकासकाला पुनर्विकास कार्यात पूर्ण सहकार्य देण्यास सदस्य कबूल करित आहेत. या S.R.D. (झोपडपट्टी/पुनर्विकास) योजनेला सुनळीतपणे व चांगल्यारितीने पात्र पाहण्याच्या मार्गात कसल्याही तऱ्हेचा अडथळा/विरोध करणार नाही व विकासकाला कसल्याही प्रकारचा अडथळा/विरोध करणार नाही/नुकसानी झाल्यास सोसायटीचे पात्र सदस्य क्षतिपूर्ति करून देण्यास तयार राहतील.

8. सोसायटीचे पात्र सदस्य आपल्या ताब्यात व वापरात असलेल्या झोपडी बांधकाम ही S.R.D. योजनेला सुरु असताना व त्या नंतर १० वर्षांपर्यंत अग्रगण्य अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुसुचा कोणांसाठी हस्तांतर करणार नाही.

१०. विकासक मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे, अटी व शर्तीनुसार बांधकाम करित घेतलेल्याची नवाची सोसायटीचे वास्तुशास्त्रज्ञ करतील.

90003/92

११. या S.R.D. (झोपडपट्टी पुनर्विकास) योजनेला सुनळीतपणे व विनाव्यत्यय राबविण्याच्या उद्देशाने सविनिमत असे माध्य करण्यात आले आहे की, कुठल्याही प्रकारचा/तऱ्हेचा वाढ आपसात निर्माण झाल्यास तो श्री. अशोक एन. मोदी यांच्या एकमेव लवाबसमोर मांडण्यात येईल, व लवाब अक्ट १९४० च्या प्रावधानानुसार लिपिबद्ध करण्यात येईल. काही कारणांमुळे श्री. अशोक एन. मोदी उपलब्ध नसल्यास किंवा त्यांनी जबाबदारी नाकारल्यास हे कार्य श्री. कें.पी. खंबाटा यांना सोपविण्यात येईल. सदरच्या लवाबकाला खालील अधिकार राहातील:-



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

Office of the
Dy. City Engineer,
Slum Improvements,
2nd floor, Shree Chhatrapati
Shivaji Maharaj Mkt. Bldg.,
Paltan Road, Mumbai 400 001.

No. Dy. CE/SI/ 410243
Date : 5/2/96.

LETTER OF INTENT PERMITTING SLUM REDEVELOPMENT UNDER D.C. REGULATION NO. 33(10) FOR GREATER MUMBAI-1991.

To,

✓ M/s. Ranjit Naik Architects Pvt. Ltd.,
40/A, Madhani Bldg., Gr. floor,
Sir Balchandra Marg, Dadar (East),
Mumbai 400 014.

2. The Secretary,
Shradha Co-Op. Hsg. Society Ltd.,
6/19A, Shradha Chawl, Ambewadi,
J.D. Ambekar Marg, Kalachowki,
Mumbai 400 033.

Sub : Proposed Slum Redevelopment Scheme on plot
bearing S.No.125, Parel Sewri
at Kalachowki for Shradha Co-Op. Hsg. Society
Ltd.

Sir,

Ref : Dy. CE/SI/SRD/

DIVISION	
70003	38
2009	

By direction of the Committee constituted under
Clause-18 of the Appendix-IV of D.C. Regulation No. 33(10)
this office is pleased to issue this letter of intent to
inform you that, your above proposal is considered and
approved by the Committee for grant of 2.50 (Two point five) on
F.S.I. with profit of Rs.2,43,93,668/- (19.60% of project
cost of Rs.12,44,18,832/-, subject to compliance of following
conditions :-

1. That you shall submit the registered undertaking in duplicate in the office of the concerned Dy. Chief Engineer (Building Proposal), before requesting for approval of plans to the following effect:-



a) That you shall hand over six numbers of tenements to the Municipal Corporation of Greater Mumbai for project Affected Persons, each of minimum carpet area 225 Sq.ft. free of cost.

b) That you shall rehouse the slum dwellers as per the list certified by the Additional Collector(Enc.) allotting tenements and shop of area mentioned under Item No.X of the Annexure-I, at rate as mentioned under recovery of the project cost in Annexure-I, constructing the same as per specification and norms laid down by the Prime Minister's Grant Project, duly certified by the Architect and Lic. Structural Engineers.

c) That you shall observe all the guidelines laid down and published for redevelopment of notified slum.

d) That you shall form society of slum dwellers to take care of the project under Slum Redevelopment Scheme and Project Affected Persons (PAP) nominated for allotment of tenements by the Municipal Corporation of Greater Mumbai.


e) That if required alongwith the other societies, you shall form a federation of societies so as to maintain common amenities such as internal roads, street lights etc.

f) That you shall complete the tenements proposed for rehousing of slum dwellers and Project Affected Persons first and till then, request for occupation permission of building tenements for sale in the open market shall not be made.

g) That your client shall not demand any escalation for cost over run of the Project/Scheme in case of delay or for any other reasons, whatsoever.

h) That you shall incorporate the clause in the registered agreement with slum dwellers and Project Affected

2008 - 3h
2008




Persons that they shall not sell or transfer tenements allotted under Slum Redevelopment to any one else except the legal heirs for a period of 10 (ten) years from the date of the Municipal Commissioner.

1) That you shall provide transit accommodation to the slum dwellers with requisite amenities, if required to be shifted for construction of proposed building, till the permanent tenements are allotted and possession is given complying all formalities, at his cost whatsoever, without loading the same in cost evaluation, and existing amenities shall be maintained in working order till slum dwellers are rehoused in the proposed, rehabilitation tenements.


j) That you shall rehouse the non-eligible hutment dwellers selling the tenements at market rate or purchase them at your risk and cost whatsoever without loading the same in the cost evaluation.

g) That you shall redevelop the slum as per the prescribed activity chart, furnished in additional schedules for the implementation of the Slum Redevelopment Scheme under Regulation No.33(10) of the D.C.Regulation for Greater Mumbai 1991, within 36 months from the date of issue of Commencement Certificate and you shall redevelop the slum as per the phased programme approved by the concerned Dy. Chief Engineer (Building Proposal).

1) That you shall submit audited balance sheet duly certified by the Chartered Accountant, showing the profit in this scheme. However, in case profit exceeds the maximum limit of 25% of project cost as prescribed in the additional guidelines then the amount in excess of 25% of project cost shall be paid to the Municipal Corporation of Greater Mumbai in cash or by Bank draft or 20.90 Sq.mt. (225 Sq.ft) carpet area tenements shall be handed over to the Municipal



Handwritten signature and date: 20/03/93 / 30/03/93



Corporation of Greater Bombay of cost equivalent to the excess amount counting the rate of tenements as assessed in the Annexure-I.

m) That you shall undertake the responsibility of settling the issue amicably with the hutment dwellers regarding the area to be allotted under this scheme of redevelopment, who at present are using carpet area more than 20.91 Sq.mtrs. as certified by the Addl. Collector(Enc.).

n) That you shall bear the cost of carrying out infrastructure works right upto the plot, and shall strengthen the existing infrastructure facility and/or provide services of adequate size and capacity as per the directives of the Dy. City Engineer(Slum Improvements).


o) That you shall not request for sub-division or amalgamation of the plot, having taken the benefit of additional F.S.I. under D.C. Regulation No.33(10) of 1991, which is not approved as per D.C.Regulations limiting maximum F.S.I. to 2.5 or minimum to what is permissible under the zone in which the plot is situated in each sub-divided plots.

2. That you shall submit all the documents regarding ownership of land under reference in the office of the concerned Executive Engineer(Building Proposal)(S.I.) before requesting for approval of plans.

3. That you shall submit layout and get the same approved from the Dy. City Engineer(Slum Improvements) before requesting for Commencement Certificate.

बंद - 3
4.
70003/110
show

4. That you shall propose adequate access to the adjoining land locked plot, if any, free of cost and the same shall be shown on layout plan to be submitted for approval.



5. That you shall submit the latest P.R.C. as required by the concerned Executive Engineer (Building Proposal (S.I.)) till which time development shall be restricted to 75% of permissible built up area.


6. That you shall restrict the built up area meant for sale in the open market to that mentioned under Item No.X(16) and X(18) of Annexure-I, submitted by you and accepted by the Slum Redevelopment Committee. I.e. Nil Sq.mtrs. additional commercial area as per regulation No.16 of Appendix-IV of D.C.Regulation and 6574 Sq.mtrs. for residential users, including staircase/lift area benefit.

7. That you shall get the plot boundaries demarcated and the compound wall shall be constructed prior to commencing building works, and the same shall be got checked from the staff of the concerned Executive Engineer (Building Proposal) before requesting for c.c. beyond the plinth level.

8. That you shall accommodate the huts getting cut along the boundary of the plot demarcated by the staff of the City Survey Office.

9. That you shall get the plans approved for building separately with due mention of the scheme of Redevelopment of plot under D.C.Regulation No.33(10) and with specific mention on plan of the rehabilitation building, tenements for slum dwellers and Project Affected Persons, that the same are for rehousing of slum dwellers and Projected Persons. Tenements to be allotted to the P.A.P. shall be hatched with due mention that they are for allotment to R.A.P. nominated by the Municipal Corporation of Greater Mumbai.

संपर्क - 3
90223/95
३००३



14.

.. 6 ..

10. That you shall submit the N.O.s, as applicable from the concerned A.A.&C., H.E., Dy.Ch.E.(SWD),C.F.O., Tree Authority, Railway Authority, Highway Authority, Civil Aviation Authority, Authority of Defence Deptt., Authority of High Tension Power Transmission lines, in the office of the concerned Dy.Chief Engineer(Building Proposal) before requesting for approval of plans or at a stage at which it is insisted upon by the concerned Executive Engineer(Building Proposal).

11. That you shall submit the indemnity bond indemnifying the Slum Redevelopment and the Municipal as well as Govt. officers against any damages or claim arising out of any part of litigation with the slum dwellers or otherwise.

12. That you shall obtain the permission for construction of the temporary transit accommodation from the competent authorities alongwith the phased development programme restriction on the development within permissible F.S.I. limit at all stages, and you as Architect shall give certificate stating that the F.S.I. is within the permissible limit at the time of requesting Commencement Certificate at every stage.

13. That you shall submit the agreement with all the slum dwellers before requesting for Commencement Certificate.

बय - 3
2002/99

14. That you shall enter into necessary understandings with the Ward Officer(Estates) of the Municipal Corporation of Greater Mumbai well in advance informing him regarding the tenements proposed for P.A.P., with the schedule of programme as to when the tenements will be available alongwith the copy of plan showing the tenements for P.A.P. to be handed over to the Municipal Corporation of Greater Mumbai.



15. That you as Architect shall strictly observe that the work is carried out as per the phased programme approved by the Dy. City Engineer (Slum Improvements) and you shall submit regularly quarterly progress report to the Dy. City Engineer (Slum Improvements), with certificate that the progress is ~~with report~~ as per approved phased programme. Even if the progress is nil report shall be submitted by the Architect stating reasons for delay.

16. That this letter of intent gives no right to you to avail of the extra F.S.I. granted under D.C. Regulation No. 33(10) upon land which is not your property.

17. That non-conforming user even for rehabilitation shall not be allowed in the scheme.




18. That you shall restrict the area of tenements for rehabilitation to maximum 225 Sq.ft./20.90 Sq.m. carpet.

19. That the floor height of the building proposed for rehabilitation shall be in conformity with the Clause-18 of the Additional Guidelines for Slum Redevelopment Scheme in case of lift is not proposed.

20. That you shall submit the general Body resolution from the Registered Co-Op. Hsg. Society of the Slum dwellers agreeing to the plans as approved by the concerned Executive Engineer (Building Proposal) (S.I.) before requesting for Commencement Certificate.

21. That the arithmetical error, if any, revealed at any time shall be corrected on either side.

22. That the tenements proposed for rehabilitation and tenements proposed for P.A.P. shall be shown distinctly on the plan to be submitted duly mounted on canvas at the time of occupation to be forwarded to A.A. & C. of concerned ward to assess the property tax.



16.

.. 8 ..

23. That you shall submit the statement of tenements No. allotted to the eligible slum families in the proposed rehabilitation building with corresponding tenements No. etc. of the transit accommodation offered with the certification from the Architect and owner/developer at both the stages of allotment of transit accommodation as well as final allotment of tenements in rehabilitation building for verification of the Additional Collector(Enc.).

24. That the name of the wife of the eligible occupier of hut shall be incorporated joint holders of the tenements to be allotted in rehabilitation building.


25. That the possession of the tenement and shops shall not be handed over to the eligible hutment dwellers before the society is registered, lease agreement with land owning authority is executed, transit accommodation given is surrendered and all the dues to the B.M.C./MHADA/Govt. has been cleared.

26. That the certificate from the Dy.C.E. (S.I.) shall be submitted before requesting permission for occupation of the sale building as regards random verification carried out by this office about allotment of rehabilitation tenements to eligible certified slum dwellers.

27. That the D.P. road and setback shall be cleared of encumbrances and handed over free of cost during the construction to the satisfaction of the M.C. including street lights etc. to Municipal Corporation of Greater Mumbai and only transferred in the name of the Municipal Corporation of Greater

Mumbai and conveyed and till then request for c.c. for area equivalent to D.P. Road and setback land shall not be made.

वसई - ३
70003/29
2008



28. That the undertaking on Rs.20/- stamp paper from the registered society of the slum dwellers on the General Body meeting resolution mentioning therein that they are aware that a lift will have to be maintained in the building and this will lead to extra cost on maintenance of the lift, shall be submitted to Executive Engineer(Slum Improvements) before requesting for c.c. for work beyond 5 upper floors.

29. That this letter of intent is valid for one year from date of issue and this letter superseeds earlier Letter of Intent issued under No.Dy.CE/SJ/D5150 dtd. 2.8.93.

If your client is agreed to all these above conditions you may submit proposal for approval of plans consuming full F.S.I. in conformity with the D.C.Regulation and the additional guidelines for Slum Redevelopment under D.C.Regulation No. 30(10) in the office of the Dy.City Engineer(Slum Improvements).


Thanking you,

Yours faithfully,

Dy.City Eng.
Slum Improvements.

s.2.2.96.

बवर्ड - 3
9003/22
2008



:- नियम :-

- १) जायके देणे अवतलिले पांढे प्रत्येक माहिण्याच्या दिनांक १५ पर्यंत पुरावे.
- २) जायल्या अंगावर देणे प्रसलेली रकम मंडेकर न.प.सत्यास अधिप्रियम ७४ नुसार दंड आकारण्यास येईल
- ३) नांवा/सारासिच्या आधारात घाल कर नसे
- ४) राहती बोली व्यवसाय करण्यासाठी क्रिडा गाल सलसिण्यासाठी धारल्यास अधिप्रियम ५१ नुसार कायदेशीर कारवाई केले जाईल
- ५) जायको बोली सुल-वास पांडे साध्यात दित्यास अधिप्रियम ४६ नुसार कारवाई केले जाईल.
- ६) सोसायटीच्या पूर्व परवानगी शिवाय स्थिरप ठसेच बोली विकला येणार नाही. अधिप्रियम ४९ व ५० नुसार.
- ७) मोकळ्या जागत साभान ठेक नसे ठेकल्यास योग्य कारवाई केले जाईल.
- ८) एतर रहिवाशांना भास होईल असे धरत कर नसे.
- ९) नांवा/सारातीचे नुसतान होईल असे कोणतेही धाम कर नसे.
- १०) करदा कर-घाण्या इत्यातच टाकावा

कार्यकारणीच्या आदेशावरून

"१६ व २७व्या दि. आदेशाची मुदकिली आहे."

श्रीद्धा को-ऑप. हीसिंग सोसायटी लि.

कार्यालय, पत्ता :- ६/१९ ए आंधारात, को. पो. आंधिकर, भांग.
 इतर कार्यालय, काळाबोली, पुणे-४११००२
 को. एम/कस्यु एच एच/१९१०/८७-८८/सन १९८७

सभासद

डॉ. नोंद-पुरतक



३ डि. २११


बंड - ३	
<i>[Signature]</i>	<i>[Signature]</i>
२००९	

नाम *श्रीधरजी अंतोकाबाहु शिंदे* २००९

नांवा/सारात क्र. *५* बो.सो./सभन-क्र. *३६०*

रक. क्र. *७३* धाते क्र. *२१०*

टिप :- सभासदांनी भाडे भरताना पाडे गुत्तीका सोबर घाणावे.



प्रासिक आहे क.

बाळ/द्वयारक नं.

ड./को./सि. नं.

सभासद भाडे

नोंद पुस्तक

महिना	पावती क्रमांक	मिळाले आहे रु.	दंड रु. प.	आहे तुक रु.	राबित रु. प.	दंडी वस्तु रु.	एकूण जमा रु. प.	जमा रु. प.	मिळाले आहे रु. प.
एप्रिल 2000	259	7000	—	—	9000	—	9000	—	—
मे 2000	720	2000	—	—	50	—	2800	—	—
जून 2000	—	—	—	—	—	—	—	—	—
जुलै 2000	—	—	—	—	—	—	—	—	—
ऑगस्ट 2000	4940	8000	—	—	9000	—	17000	—	—
सप्टेंबर 2000	4102	2000	—	—	50	—	17500	—	—
ऑक्टोबर 2000	—	—	—	—	—	—	—	—	—
नोव्हेंबर 2000	—	—	—	—	—	—	—	—	—
डिसेंबर 2000	—	—	—	—	—	—	—	—	—
जानेवारी 2001	9084	6000	—	—	2000	—	17000	—	—
फेब्रुवारी 2001	9282	2000	—	—	50	—	17500	—	—
मार्च 2001	9309	3000	—	—	—	—	20500	—	—

9000/20
2000

